

SOBHAYGYA MERCANTILE LIMITED

CIN: L45100MH1983PLC031671

Registered Office - B-61, Floor 6, Plot No. 210, B-Wing, Mittal Tower, Free Press Journal Marg,
Nariman Point, Mumbai - 400021, Maharashtra, India

Contact Details :- Phone - 022-22882125 email - sobhagyamercantile9@gmail.com
website: www.sobhagyamercantile.com

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street,
Mumbai - 400001

Date: 25/09/2020

Subject: Submission of Newspaper Advertisement towards Notice convening the Extra Ordinary General Meeting of the Company to be held on 15th October, 2020.

Scrip Code: 512014 (SOBHAGYA MERCHANTILE LTD.)

Dear Sir/Madam,

In pursuance to the Regulation 47 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirement) Regulations, 2015, please find enclosed herewith copies of Newspaper Advertisement in connection with the Notice convening the Extra Ordinary General Meeting of the Company to be held on 15th October, 2020, published in The Business Standard on page No. 15 (English Language Newspaper) and Mumbai Lakshdeep on page No. 07 (Regional Language Newspaper) dated on 25th September, 2020.

Please note that in terms of Section 108 of the Companies Act, 2013 read with the Companies (Management and Administration) Rules, 2014, this Company has availed the services of National Securities Depository Limited ("NSDL") for providing an e-voting platform to the members of the Company in connection with the Extra Ordinary General Meeting of the Company to be held on 15th October, 2020.

Kindly take the aforesaid information on record and oblige.

Thanking You,

For SOBHAYGYA MERCANTILE LIMITED


Shrikant Bhangdiya
Director
(DIN-02628216)



TENDERS & NOTICES

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that our client's XPLAYN PRIVATE LIMITED is negotiating to purchase and acquire all the right, title and interest from Mr. Imdad Hussein S. Khambati ("the said Owner") in respect of all his right, title and interest in Unit No.311 admeasuring 507 square feet carpet area situated on 3rd Floor in the Building 'A' in Byculla Services Industries Premises Co-operative Society Limited standing on the plot of land bearing Cadastral Survey No.711 of Mazgaon Division situated at Dadoji Konddeo Cross Marg, Byculla, Mumbai - 400027 ("the said premises") alongwith 5 fully paid up shares of Rs.50/- bearing No.146 to 150 (both inclusive) issued by Byculla Services Industries Premises Co-operative Society Limited ("the said shares").

Any person having any claim against, in or upon the said premises or the said shares or any part thereof by way of sale, exchange, inheritance, agreement, contract, mortgage, easement, gift, lease, lien, charge, trust, right of residence, maintenance or otherwise whatsoever are hereby required to notify the same in writing along with supporting documentary evidence to the undersigned at their office at YMK Legal, Advocates, Office No.12, 1st Floor, Ajaydeo Building, 240 Peri Nariman Street, Above Abuday Co-operative Bank, Fort, Mumbai - 400 001, within 15 days from the date hereof failing which our client shall complete the transaction without reference to the claim and/or objection and the claim and/or objection, if any, shall be considered as waived and/or abandoned.

Dated this 25th day of September, 2020.

Sd/-
YMK Legal
Advocate for the Prospective Purchaser

APPENDIX - IV (Rule 8(1))

Possession Notice (For Immovable Property)

Whereas the undersigned being the Authorized Officer of the DCB Bank Limited, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 09th January, 2020 calling upon the borrowers Mr. Nikhil Parmar, Mrs. Geeta Nikhil Parmar and M/s. Vanishka Steel Centre (Borrower and Guarantors) to repay the amount mentioned in the notice being Rs. 64,91,689/- (Rupees Sixty Four Lakh Ninety One Thousand Six Hundred Eighty Nine Only) as on 07.01.2020 within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Ordinance read with Rule 9 of the said Rules on this 22nd day of September of the year 2020.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the DCB Bank Limited, for an amount of Rs. 64,91,689/- (Rupees Sixty Four Lakh Ninety One Thousand Six Hundred Eighty Nine Only) as on 07.01.2020 and further interest thereon.

Description of the Immovable Property
All that part and parcel of the property bearing Flat No. 304, 3rd Floor, Building No. E-2, Venice Parkin City, Ghodbunder Road, Thane (West) - 406061.

Sd/-
Authorised Officer
DCB BANK LIMITED

Date: 25th September, 2020
Place: Thane

DCB BANK

PUBLIC NOTICE

This is to bring in the notice of General Public at large that the Mrs. Tejal M. Shah and Mr. Milan H. Shah are the joint owners of the Flat bearing No. A/224, Second Floor, Saroj Mahal Co-op Hsg. Soc. Ltd., Dwivanam, Samta Nagar, Vasai (West), Taluka - Vasai, District - Palghar along with the Share Certificate bearing No. 41 consist of five shares from serial no. 201 to 205. That the said flat was purchased by the current owners from Mrs. Anjali A. Mehta vide agreement for sale dated 16th Feb, 2015, as she was the Joint owner of the said flat along with her husband Late Mr. Arvind A. Mehta. Late Mr. Arvind A. Mehta passed away on 04.07.2014 and after following the due procedure of law his wife Mrs. Anjali A. Mehta endorsed her name in the said share certificate. Hence if any person/institute/firm/company is having any objection or claim in respect of the said flat or transfer, shall submit his/her/their objection in writing to the below mentioned address within 14 days from publication of this Public Notice failing which my clients shall proceed with the said transaction, please note.

Sd/-
Advocate Anish Kalvert
A-G/2, Dewan Niketan CHSL
Dwivanam, Vasai (W), Dist. Palghar
VASAI Dt. 25.09.2020

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to public that late Smt. Shantaben Popatlal Shah alias Gala was member of the Hira Manek Co-operative Society Ltd. having address at 178 Dadi Sheth Agiyari Lane 400022 holding 5 shares of Rs 50 each No. from 76 to 80 bearing share certificate No 15 and holding Shop No 8, ground Floor in the society. Smt Shantaben Popatlal Gala died on 16.3.2019 leaving 6 legal heirs 1) Mansukh Popatlal, 2) Kishor Popatlal 3) Sanjay Popatlal 4)Amrutaban Amarsih Savla, 5) Kanchan Ishwarlal Savla 6) Madhu Nemchand Nishar as her only legal heirs entitle to 1/6th share rights title of the said shares and said shop No 8. Shri 1)Mansukh 2)Kishor 3)Sanjay 4) Amrutaban Amarsih Savla, 5) Kanchan Ishwarlal Savla 6) Madhu Nemchand Nishar gave sale deed for the said shares and said shop No 8 at Hiranankop Op Hsg. Society Ltd situated at 178 Dadi Sheth Agiyari Lane, Mumbai 400 002 to Pritesh Mansukh Gala who has applied to the society for transfer of shop and membership. Society hereby invites claims and objections if any person(s) are having any kind of interest in the above stated property by way of mortgage/lease and License/Will/Hypothecation/Sale agreement/ Sale deed/ Gift deed OR any other way, shall file their objection in writing along with documentary evidence in support of their claim, in the society office, within 7days from the publication of this notice for the transfer of share and interest in the capital property of the society. If no claim/objection are received within in the period of prescribed above at the society address, the society will be free to transfer shares with capital property in name of Shri Pritesh Mansukh Gala in his name.

Place: Mumbai
Date: 25.09.2020

For and behalf of
Hira Manek Co Op Hsg. Society Ltd
Administrator

The Brihanmumbai Electric Supply & Transport Undertaking
(Of The Brihanmumbai Municipal Corporation)

TENDER NOTICE

e-tenders are invited for the supply of following items.

(1) 68723 - Aluminium Conductor Cables, (2) 68741 - Centre Bearing Kit for propeller shaft, (3) 68713 - Synchro Cone 4th/5th, (4) 68712 - Halogen Bulb,

RE-INVITED E-TENDERS

(5) 68347 (Corrigendum), (6) 68540, (7) 68430, (8) 68402, (9) 68177, (10) 68253

Note : For more details, log on to website <https://mahatenders.gov.in>.

PRO/AAM(M)/50/2020. **GENERAL MANAGER**

PUBLIC NOTICE

We, Mr. Jagdish R Jethani and Mrs. Deepa J Jethani would like to inform the general public that we have lost the original agreement executed amongst the first owner of our flat Mr. Livingstone Vijay D'Silva and the developer M/s. Evershine Construction Company and Society, 4/6B, Jai Shashtri Nagar CHSL, Mulund Colony, Mulund (W), Mumbai - 82 which we bought from Mr. Rohra P Ludhromal. If anyone finds it, kindly contact Mr. Jagdish R Jethani at (9769183963) or society office within 15 days from the date of issue of this public notice.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that, Mr. Chintan Rohit Shah owner jointly with Mr. Rohit Shah & Mrs. Pratima Rohit Shah of Flat No.D/102, Kalpataru Towers CHS Ltd., Opp. ESIS Hospital, Off. Akurdi Road, Kandivli(E), Mumbai 400 101 along with one open car parking space, died on 03/08/2020 and Mr. Bhovmik Rohit Shah is claiming the ownership of the property.

We hereby invite claims or objections from the heir or heirs or other claimant or claimants/objector or objectors to the transfer of the said shares, right, title and interest of the deceased member in the capital/property within a period of 15 (fifteen) days from the publication of this notice with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property. If no claims/objections are received within the period prescribed above, the society/Developer shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property in such manner as is provided under the bye laws of the society / law of the land.

Legal Remedies
Advocates, High Court
Office No.15, 2nd Floor
Sujat Mansion, S.V.Road,
Place: Mumbai Andheri(W), Mumbai 58.
Date: 25/09/2020 Ph:26244850/26248632.

बँक ऑफ महाराष्ट्र
Bank of Maharashtra
A GOVT. OF INDIA UNDERTAKING

एक परिवार एक बँक

Pen Branch: Sharad Pawar Bhavan, Pen, Dist. Raigad - 402107. Tel.: 02143-252134 / 057
HEAD OFFICE: Lokmangal, 1501, Shivajinagar, Pune - 411005.

POSSESSION NOTICE
[Appendix IV under the Act - Rule 8(1)]

Whereas the under signed being the Authorized Officer of the Bank of Maharashtra under the Securitization and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Sec. 13(2) read with rule 8 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice Dated 22.11.2018 calling upon the Borrower (1) Mr. Vikas Ekmath Patil (Borrower) & Prakash Ekmath Patil (Borrower) (2) Vilas Gopinath Patil (Guarantor) & Kalish Ekmath Patil (Guarantor) to repay the amount mentioned in the Notice being Rs. 25,23,995/- (Rupees Twenty Five Lakhs Twenty Three Thousand Nine Hundred Ninety Five Only) plus future interest @8.75% within 60 days from the date of the said Notice.

The Borrower Mr. Vikas Ekmath Patil (Borrower) & Prakash Ekmath Patil (Borrower), Vilas Gopinath Patil (Guarantor) & Kalish Ekmath Patil (Guarantor) having failed to repay the amount, Notice is hereby given to the owner of property and the Public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in the exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 22.09.2020.

The Borrower in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of Maharashtra, Pen Branch for an amount of Rs. 25,23,995/- and future interest @ 8.75% pa w.m.r.w.e.f.30.11.2018 and other cost and expenses incurred.

DESCRIPTION OF SECURITY CHARGED TO THE BANK
House Property situated at Plot No. 13, admeasuring 354.89 sq.mts. situated on Survey No. 396A/1, H.No. 2 at Phanas Dongari, Pen, Tal. Pen, Dist. Raigad and bounded as: On or Towards North-Plot No. 14, On or Towards East-Plot No. 14, On or Towards South-Internal FMC Road and On or Towards West-FMC Road.

Sd/-
Chief Manager & Authorised Officer
Bank of Maharashtra

Date: 22.09.2020
Place: Pen

SOBHAYGYA MERCANTILE LIMITED
Regd. Address:- B-61, Floor 6, Plot No 210 B Wing Mittal Tower, Free Press Journal Marg Nariman Point, Mumbai, Mumbai City, 400021
CIN:- L45100MH1983PLC031671

NOTICE OF EXTRA ORDINARY GENERAL MEETING WITH VIDEO CONFERRING AND E-VOTING INSTRUCTIONS

NOTICE is hereby given that the (01/2020-2021) Extra Ordinary General Meeting (EOGM) of the Company will be held on Thursday, 15th October, 2020 at 4.00 P.M. through Video Conferencing ("VC") Other Audio Visual Means ("OAVM") to discuss the business as set out in the Notice of the meeting which has been sent electronically to the members of the Company on September 23rd, 2020 to those members who have email address with their depository/RTA and it can be accessed from the company website www.sobhaygymercantile.com, <https://nsdl.co.in> and <https://www.bseindia.com>.

In accordance with Section 108 of the Companies Act 2013 read with Rule 20 of companies (Management & Administration) Rules, 2014 as substituted by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015, and also Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015, the EGM will hold without physical presence of share-holders due to continuing COVID-19 pandemic and the items of business to be transacted at meeting may be transacted through "VC"/"OAVM" platform provided by the Company. The Company is pleased to provide Meeting ID and pass-word along with the remote e-voting facility to all its Members to exercise their right to attend the meeting and vote on the resolutions through E-voting platform provided by M/s National Securities Depository Limited. Members of the company holding shares either in physical form or in dematerialized form, as on 18th September, 2020, may cast their vote electronically. The user id & password for using the e-voting facility were already sent to the shareholders, who have registered their email IDs for receiving the communication electronically. Members who have not registered their email IDs may follow the instructions available on the website of the company (www.sobhaygymercantile.com) or NSDL (nsdl.co.in) to login and use the E-voting facility.

The e-voting period commences from October 12, 2020 at 10.00 a.m. and ends on October 14, 2020 at 5.00 p.m. The member cannot exercise E-voting on the resolutions after 5.00 p.m. on October 14, 2020. The detailed procedure/ instructions for e-voting are contained in the Notice of the EOGM. In case of any query or grievance, you may refer to the frequently Asked Questions (FAQ) for shareholders and E-voting user manual for shareholders available at NSDL website.

NOTICE under section 91 of the companies Act, 2013 and under Regulation 42 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 is also hereby given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from October 12, 2020 to October 15, 2020 (both days inclusive) for the purpose of the Extra Ordinary General Meeting.

By order of the Board
Sobhaygya Mercantile Limited
Sd/-
Shrikant Bhangdiya
Director

Place: Nagpur
Date: 23/09/2020

PUBLIC NOTICE

Mr. Hitesh Giridhar Mirani Member of the Charkop Saibaba Co-op. Housing Society Ltd. having Address at, Flat no 404, A wing, Sai baba chs, Plot no 296, RSC 22 & 61, Sector no 05, Charkop, Kandiyali west, Mumbai - 400067, died on 22/07/2019 without making any nomination. He is succeeded by Smt. Hansa Hitesh Mirani, Mr. Vibhanshu Hitesh Mirani, Mr. Vikas Hitesh Mirani as his legal heirs.

On behalf of the legal heirs, I hereby invites claims or objections for the Transfer of share certificate on the legal heirs name within a period of 08 days from the date of Publication of this Notice with the copies of proofs to support the claim/objection. If no claim/objections are received within 08 days from the publication of this notice, the legal heirs shall be liberty to deal with the share as they mutually deem fit and proper.

Place: MUMBAI
Date: 25.09.2020

Sd/-
Adv. Prajakta Balasabeh Shinde
Advocate, High Court, B.Com., L.L.B.
Office:-II, Chotubai Compound,
Kedarnal Road, Malad (E),
Mumbai-400 097

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Flat No. C/303, 3rd floor, New Venkatesh CHS. Ltd., Village Dhovali, Bhaskar Aili, Vasal west, Dist. Palghar, belongs to Mr. Rajesh Champai Vora. That original agreement between M/s. Balaji Builders and Mr. Rajesh C. Vora, has been lost in transit and not traceable. That Mr. Rajesh C. Vora expired on 01/04/12 leaving behind (1) Smt. Meena Rajesh Vora (wife) (2) Mr. Tushar Rajesh Vora (son) and (3) Mr. Mittal Rajesh Vora (son) as his heirs. That after expiry of Mr. Rajesh C. Vora, his wife Smt. Meena Rajesh Vora has applied to the Chairman/Secretary CHS Ltd., to transfer the said flat on her name, any person/s institutions, having any claim on the said flat by way of gift, inheritance, sale, transfer, may contact the Chairman/Secretary, New Venkatesh CHS Ltd., village Dhovali, Bhaskar Aili, Vasal West, Dist. Palghar, at our 101 Shreeram Complex, Navghar, Vasai Road (W), Taluka-Vasai, Dist.-Palghar-401202, (Phone No. 2335140) with documentary evidence within 14 days from Publication of this Notice, failing which the said society shall transfer the said flat on the name of Smt. Meena Rajesh Vora of which please take note.

Date: 24/09/2020 Sd/-
(Mr. Anil M. Rajbar)
Advocate

APPENDIX - IV (Rule 8(1))

Possession Notice (For Immovable Property)

Whereas the undersigned being the Authorized Officer of the DCB Bank Limited, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a demand notice dated 10th January, 2020 calling upon the borrowers Mr. Neeraj Govind Bodhwani, Mrs. Rekha Govind Bodhwani, Mr. Govind R. Bodhwani, M/s. Paramount Belt Centre and M/s. Paramount Enterprises (Borrower and Guarantors) to repay the amount mentioned in the notice being Rs. 1,42,54,664.82/- (Rupees One Crore Forty Two Lakh Fifty Four Thousand Six Hundred Sixty Four and Paise Sixty Two Only) as on 09.01.2020 within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken Symbolic Possession of the property described herein below in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said Ordinance read with Rule 9 of the said Rules on this 21st day of September of the year 2020.

The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the DCB Bank Limited, for an amount of Rs. 1,42,54,664.82/- (Rupees One Crore Forty Two Lakh Fifty Four Thousand Six Hundred Sixty Four and Paise Sixty Two Only) as on 09.01.2020 and further interest thereon.

Description of the Immovable Property
1) All that part and parcel of the property bearing Flat No. 207, 2nd Floor, Building No. 10, Pavan Kumar Niketan CHSL, Pavan Baug, Chincholi, Malad (West), Mumbai, Maharashtra, PIN Code - 400064.
2) All that part and parcel of the property bearing Flat No. 208, 2nd Floor, Building No. 10, Pavan Kumar Niketan CHSL, Pavan Baug, Chincholi, Malad (West), Mumbai, Maharashtra, PIN Code - 400064.

Sd/-
Authorised Officer
DCB BANK LIMITED

Date: 25th September, 2020
Place: Mumbai

DCB BANK

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that my client named '1. Mr. Pavitra Raj Dewda 2. Mrs. Divya Dewda had purchased the flat from Mrs. Cynthia Chaturvedi vide an Agreement which is Registered in the office of the Sub-Register Thane city vide document No. TNN-2-11361-2020 Dated 18-09-2020. Property details are Flat no. 301, 3rd floor, Building No. D-0, Building Santoor now known as "The Santoor Lokpuram CHSL", admeasuring about 936 sq. Ft. Carpet area (inclusive of 116 Sq. Ft. Carpet area of balconies land bearing survey No. 165, 166(1), (1-A), (1-A, 342(P)), Village - Majiwade lying, being and situated at Smt. Gladey's Alwares Road, Off. Pokharn Road No. 2, Thane West 400 610. bearing society Registration No. TNA/TNA-HSG/TC-3722/1991 dated 18-09-1990. The said property was in the name of Mrs. Cynthia Chaturvedi which was purchased from 1. Mrs. Najoo Aspy Bulsara 2. Mr. Khushboo Aspy Bulsara 3. Mr. Hormuz Aspy Bulsara vide an agreement which is registered in the office of the Sub-Register Thane city vide Document No. TNN-1-4927-1998 dated 13-10-1998. 1. Mrs. Najoo Aspy Bulsara 2. Mr. Khushboo Aspy Bulsara 3. Mr. Hormuz Aspy Bulsara had purchased the above flat from M/s Lok Holdings vide an agreement dated 15.12.1989, which was not registered and stamp duty was paid. Share Certificate of Flat No 301 bearing its Member Registration No 14 shares from 61-70 are in the name of Mrs. Cynthia Chaturvedi.

Unregistered Agreement done between M/s Lok Holdings and 1. Mrs. Najoo Aspy Bulsara 2. Mrs. Khushboo Aspy Bulsara 3. Mr. Hormuz Aspy Bulsara dated 15th December, 1989, had been misplaced through Mrs. Cynthia Chaturvedi for which Complaint had already been lodged in Thane Nagar, Police station complaint No.: 725/2020 dated 22.09.2020.

If anyone finds the document or any person(s) having any claim in respect of the above referred property or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance, possession, lease, tenancy, sub tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust, any gift deed, will, mortgage, or any type of claim in respect of above said property for claiming the title of the property, please file objection within 7 days from the date of publication of this notice. For filing of objection in writing, address is as below.

(Adv. Aditya H. Gade)
High Court, Mumbai
A.G. Associates,
No. 401, Gajanan Commercial Complex,
Above Global Business Centre,
Near Cidco Bus Stop, Thane West - 400 601

PUBLIC NOTICE FOR AUCTION CUM SALE (APPENDIX - IV A) (Rule 8(6))

Pursuant to taking possession of the secured asset mentioned hereunder by the Authorized Officer of IIFL Home Finance Limited (Formerly known as India Infoline Housing Finance Ltd.) (IIFL HFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for the recovery of amount due from borrower/s, offers are invited by the undersigned in sealed covers for purchase of immovable property, as described hereunder, which is in the possession, on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATSOEVER THERE IS" BASIS particulars of which are given below:-

Borrower(s)/Guarantor(s)	Demand Notice Date and Amount	Date of Symbolic Possession	Description of the Immovable property
1) Mr. Roshan S Ansari.	21-Feb-2020 Rs.22,67,115/- (Rupees Twenty Two Lakh Sixty Seven Thousand One Hundred Fifteen Only)	27-July-2020 Total Outstanding as on 24-Sept-2020 Rs.24,39,072/- (Rupees Twenty Four Lakh Thirty Nine Thousand and Seventy Two Only)	All that part and parcel of the properties bearing Flat No.1002, 10th floor, Wing C, Building No.11, Near Global City Chikhald Dongare Road, Near Global City, Virar West, Mumbai Maharashtra. (Area:- 359 Sq.ft)
2) Mr. Meraj Ansari (Prospect No. 737971)	14-Oct-2020 1100 hrs-1400 hrs	14-Oct-2020 1100 hrs-1300 hrs	Concerned Branch:- IIFL Home Finance Ltd., Viva Glory Building, Gokul Viva township, Near Agashi Road, Virar (W), Virar, Maharashtra 401303 (Authorized officer: Viral Gajra 7303021247)

Reserve Price(Rs.) Rs. 19,00,000/- (Rupees Nineteen Lakh Only)
Earnest Money Deposit (EMD) Rs.1,90,000/- (Rupees One Lakh Ninety Thousand Only)

1.Date of inspection of the immovable property is 09-Oct-2020 between 1100 hrs - 1400 hrs.
2.Last date of submission of sealed offers in the prescribed tender forms along with EMD is 12-Oct-2020 till 5 pm at the branch office address.
3.Date of opening of the offers for the Property is 14-Oct-2020 at the above mentioned branch office address at 1100 hrs - 1300 hrs the tender will be opened in the presence of the Authorized Officer.
4.Further interest will be charged as applicable, as per the Loan Agreement on the amount outstanding in the notice and incidental expenses, costs, etc., is due and payable till its realization.
5.The notice is hereby given to the Borrower and Guarantor, to remain present personally at the time of sale and they can bring the intending buyers/purchasers for purchasing the immovable property as described herein above, as per the particulars of Terms and Conditions of Sale.
6.The Borrower(s)/Guarantor(s) are hereby given 15 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFESI ACT, 2002 to pay the sum mentioned as above before the date of Auction failing which the immovable property will be auctioned and balance, if any, will be recovered with interest and costs. If the Borrower pays the amount due to IIFL Home Finance Limited in full before the date of sale, auction is liable to be stopped.
7.The EMD shall be payable through DD in favour of "IIFL Home Finance Limited" payable at GURGAON and shall be submitted at the concerned branch/office.
8.The detail terms and conditions of the auction sale are incorporated in the prescribed tender form. Tender forms are available at the above branch office.
9.The immovable property will be sold to the highest bidder. However, the undersigned reserves the absolute discretion to allow inter se bidding, if deemed necessary.
10.Tenders that are not filed up or tenders received beyond last date will be considered as invalid tender and shall accordingly be rejected. No interest shall be paid on the EMD.
11.Company is not responsible for any liabilities upon the property which is not in the knowledge of the company.
For further details, contact Mr. Sanjay Jha @ 9509093118, Email:-sanjay.jha@iifl.com, Corporate Office: Plot No. 96, Phase-IV, Udveg Vihar, Gurgaon, Haryana-122015. Place: Mumbai Date: 25-09-2020 Sd/- Authorised Officer For IIFL Home Finance Ltd. (IIFL HFL)

SSF LIMITED
Office : Flat No:102, Opal's The Iconic, D No: 9-29-7/2, Balaji Nagar, Siripuram, Visakhapatnam-530003 A.P., INDIA. CIN:L05001AP1968PLC094913

Audited Financial Results for the Quarter and Year ended 31 March, 2020
(INR in Lakhs except for EPS)

Sl.	Particulars	For the Quarter ended		Year ended	
		31.03.2020	31.12.2019	31.03.2019	31.03.2020
		(Audited)	(Un-Audited)	(Audited)	(Audited)
1.	Income from Operations	2049.06	1063.60	850.96	5,328.20
2.	PROFIT BEFORE EXTRAORDINARY ITEMS AND TAX (III-IV)	(62.63)	26.16	(13.99)	(15.31)
3.	PROFIT/(LOSS) for the Period after tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	(47.47)	16.59	(30.00)	(15.05)
4.	Equity Share Capital	665.67	665.67	665.67	665.67
5.	Reserves(excluding Revaluation Reserves as shown in the balance sheet of previous year)	417.09	432.14	432.14	417.09
6.	Earning per equity share: (of INR 10 each) (Not Annualized)				
	(1) Basic	-	0.25	-	1.65
	(2) Diluted	-	0.25	-	1.65

Notes : 1. The above is an extract of the detailed format of quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and other Disclosure Requirements)Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Website of the Metropolitan Stock Exchange of India Limited(MSEI) at <https://www.msei.in/>
Date : 23-09-2020
Place : Visakhapatnam
Sd/- V. Padmanabham, Managing Director, (DIN:01246827)

CABOT
CABOT INDIA LIMITED
Regd. Office : Kesar Solitaire, 12th Floor, Plot No. 5, Sector No. 19, Palm Beach Road, Sappada, Navi Mumbai 400705.
CIN: U21098MH1962PLC012488

INFORMATION REGARDING (57TH) FIFTY SEVENTH ANNUAL GENERAL MEETING OF CABOT INDIA LIMITED

This is to hereby inform that 57th Annual General Meeting (AGM) of the Company will be held through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") on Tuesday, September 29, 2020 at 4:00 P.M. IST, in compliance with all the applicable provisions of the Companies Act, 2013 and the Rules made thereunder, read with General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020, and other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA").

Notice of the AGM and the Annual Report for the financial year 2019-20, along with financial statements and other documents required to be attached thereto, have been sent to all the Members of the Company whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s).

The aforesaid documents are also available on the CDSL website at www.evotingindia.com and on the website of Company's Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited ("Link Intime") at https://www.linkintime.co.in/website/GoGreen/2020/AGM/Cabot_India_Ltd/Cabot_Annual_Report.pdf

The Company is providing facility of remote e-Voting before AGM through CDSL in respect of the business to be transacted at the AGM. Remote e - voting before AGM has been started from September 23rd, 2020 at 9:00 A.M. and will remain active till 5:00 P.M. on Monday, September 28, 2020.

Members holding shares either in physical form or in dematerialized form as on Friday, 18th September 2020 ('Cut-Off date') may cast their vote by remote e-Voting before the AGM by logging in to the CDSL website www.evotingindia.com.

The login credentials for casting votes through e-voting have been made available to the members through email notice. Members who has not received the email may generate login credentials by following instructions given in the Notes to Notice of AGM.

Members are also requested to attend the AGM through VC / OAVM and vote during the AGM by logging on the website of Link Intime at: <https://instameet.linkintime.co.in/> using their secured login credentials. In case shareholders/members have any queries regarding login/e-voting, they may send an email to instameet@linkintime.co.in or contact on - Tel: 022-49186175.

By the Order of the Board of Directors
For Cabot India Limited
Sd/-
Amrita Tiwari
Place: Mumbai
Date: September 25, 2020

kotak
Kotak Mahindra Bank Limited
CIN - L65110MH1985PLC038137
Registered Office: 27BKC, C 27, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400 051.
Tel: 61660001 Website: www.kotak.com

NOTICE is hereby given that the under mentioned share certificates of the Bank have been lost/misplaced and the holders/purchasers of the said shares have applied to the Bank to issue duplicate certificate(s).

Any person who has a claim in respect of the said shares should lodge his/her claim with the Bank's Registrars & Transfer Agents, KFIN Technologies Private Limited at KFIN Technologies, Selenium Building, Tower-B, Plot No.31 & 32, Financial District, Nanamangruka, Serilingampally, Hyderabad-500032 within 15 days from the date of this Notice, else the Bank will proceed to issue duplicate certificate(s) to the under mentioned without any further intimation.

Folio No.	Name of the holder(s)	Certificate No.	Distinctive Nos.	No. Of Shares
		From	To	
KMF058822	Badri Singh Misri Singh / Harendra B Varma	151494	15114301 - 15114400	100
		260794	24957754 - 24957853	100
		402598	95518850 - 95519049	200
KMF040928	Gaurang D Shah	501981	226736145 - 226736744	600
		801009	914039950 - 914041949	200
		54426	5642501 - 5642600	100
KMF053392	Jitendra Bansal	501750	226626799 - 226628448	150
		809091	913937938 - 913938437	500
		145094	14471301 - 14471400	100
K				